

Date : 10th May, 2024

Corporate Relations Department
BSE Limited,
1st Floor, New Trading Wing,
Rotunda Building, P J Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai 400 001.

The Market Operations Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor,
Plot No C/1, G Block,
Bandra-Kurla Complex,
Bandra (E), Mumbai 400 051.

Ref: Peninsula Land Limited (Scrip Code: 503031, Scrip Symbol: PENINLAND)

Sub: Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 - Copy of Newspaper Advertisement.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 read with Para A of Schedule III of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and in compliance with relevant circulars issued by Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India, we enclose herewith the copies of the following newspaper advertisements published for giving information with respect to the Extra-Ordinary General Meeting of the Company scheduled to be held on Monday, June 03, 2024 at 3:00 p.m. through Video Conferencing (VC)/ Other Audio-Visual Means (OAVM) only, along with e-voting details, procedure for registering the e-mail addresses and procuring the user id and password for e-voting:

- a. Business Standard (English);
- b. Mumbai Lakshadweep (Marathi).

Please take the above on record.

Yours Sincerely,

For Peninsula Land Limited

Mukesh Gupta
Company Secretary & Compliance Officer

Encl: a/a

PENINSULA LAND LIMITED
1401, 14th Floor, Tower-B,
Peninsula Business Park,
Senapati Bapat Marg, Lower Parel,
Mumbai - 400 013, India.

Phone : +91 22 6622 9300
Email : info@peninsula.co.in
URL : www.peninsula.co.in
CIN : L17120MH1871PLC000005

'Draft infra norms good for industry'

After the financial fraud in November 2023, the public-sector UCO Bank is revamping its information technology (IT) infrastructure with an investment to the tune of ₹1,000 crore, Managing Director and Chief Executive Officer ASHWANI KUMAR of the state-owned lender tells Harsh Kumar in a telephonic interview. They also discuss the latest quarterly results and expansion plans of the bank. Edited excerpts:

What are your views on the draft infrastructure financing guidelines issued by the Reserve Bank of India?
If you ask me, it's good for the industry. With these projects completed on time and since these are only draft guidelines, suggestions have been called from banks and other financial institutions. Probably revised guidelines will come, and then the real picture will emerge.

What is the status of recovery on the fraud that occurred in November 2023?
Of ₹820 crore, we have recovered ₹728 crore, with only ₹92 crore pending. This means around 88 per cent has already been recovered. The Central Bureau of Investigation (CBI) is aggressively investigating the matter. The incident occurred due to a technical issue from the vendor's side. We have now implemented stricter checks and balances, strengthened vendor management, and enhanced access controls. However, I cannot provide many details as the CBI investigation is ongoing.

How is the digital infrastructure working?
Our spending on IT infrastructure will be in the range of ₹1,000 crore, including capital expenditure. We have already shortlisted knowledge partners for our digital infrastructure, and they are currently conducting gap assessments. We will soon onboard a digital lending technology partner and focus on financial technology integration in the digital space. This year, our focus will be on digitisation. Additionally, we have hired an IT advisor and a chief technology officer, along with placing six deputy general managers in the IT sector.

How are you planning to expand your footprint?
This year, we plan to add 130 new branches across the country. We have minimal presence in Maharashtra and Gujarat, so we will increase



We will soon onboard a digital lending technology partner and focus on financial technology integration in the digital space. This year, our focus will be on digitisation

ASHWANI KUMAR, MD & CEO, UCO Bank

our presence there. Additionally, we will expand our footprint in the southern part of the country.

Why did you see a fall in net profit in the fourth quarter of 2023-24?
The fall in standalone net profit to ₹55.77 crore for the fourth quarter ending March 2024 — a decrease of 9.5 per cent compared to the corresponding period last year — is due to recent wage increases and overall increase in expenditure. We are continuously expanding and investing in infrastructure.

What are your guidelines on asset quality?
We have seen a sharp reduction in gross non-performing assets (NPAs) by 132 basis points (bps) to 3.46 per cent (a decrease of 39 bps from 3.85 per cent quarter-on-quarter) and net NPA reduction by 40 bps to 0.89 per cent (a decrease of 9 bps from 0.98 per cent quarter-on-quarter) as of March 31, 2024. We are holding around ₹2,600 crore of standard asset provision, including mandates and forward-looking.

Parliamentary talks, stakeholder meets: How trade deals are ratified by partners

SHREYA NANDI
New Delhi, 9 May

Last month, Australia's joint standing committee on trade and investment growth recommended that its government should include human rights, labour and environmental chapters in its trade agreements and also expressed worries over child labour in India. *Business Standard* takes a look at the possible impact of such recommendations on free-trade agreements (FTAs) as well as the legislative ratification process of trade deals in developed countries.

Will the Australian Parliamentary Committee recommendation impact the existing interim trade deal between India and Australia?
The recommendation is unlikely to have an impact on the interim trade agreement or Economic Cooperation and Trade Agreement (ECTA) that was

signed by India and Australia one-and-a-half years ago.

However, these new-age trade issues such as labour and environment could become Australia's focus area in the Comprehensive Economic Cooperation Agreement (CECA) or the comprehensive trade agreement that both countries have been negotiating since February 2023.

Indian government officials had earlier said that during exploratory discussions, convergence was achieved in areas like micro, small and medium enterprises (MSMEs), competition policy, sports, innovation, labour and gender.

Trade experts said that government officials generally reach out to their counterparts to discuss any major con-

cern flagged by the trade partner's Parliament during FTA negotiations.



New-age trade issues such as labour and environment could become Australia's focus area in the CECA

What is the FTA ratification process in India?

India's FTA ratification process is fairly simple. The department of commerce holds multiple rounds of inter-ministerial and stakeholder meetings before the FTA text is finalised. Thereafter, the department seeks approval of the Union Cabinet and it does not need a nod from Parliament.

What is the FTA ratification process in developed countries?

Most developed nations such as the United States (US), United Kingdom (UK), Australia and the European Union (EU) need to seek

Parliamentary approval. This results in greater scrutiny of FTAs in these nations as compared to India. As a result, these countries take longer to ratify the deal. For instance, the India-Australia ECTA was signed in April 2022, but kicked in from December 29, 2022. This is because of elections as well as the time taken to seek Parliamentary approval.

What are the FTAs currently being negotiated by India?

India is actively engaging in FTA negotiations with the EU, UK, Oman, Sri Lanka, Australia (for a comprehensive trade deal) and Peru. India and the European Free Trade Association (EFTA) signed a trade deal earlier in March 2024. It needs to be ratified by the Parliaments of Switzerland, Iceland, Norway, and Liechtenstein. Pacts with Mauritius, United Arab Emirates (UAE) and Australia were signed between 2021 and 2022.

PRICES OF PULSES STABLE, VEGGIES WITNESS RISE IN LAST ONE MONTH


Prices of pulses and vegetables has increased in the last one month due to supply constraints along with the advent of intense summer in several parts of the country when vegetable supplies tend to go down.

Traders and market players said that going forward, vegetable prices will continue to rule firm as heat wave sines supplies. In case of potatoes, wholesale prices have risen by almost 19 per cent in Delhi's




Azadpur mandi due to low supplies on account of damage to the standing crop.

COMPILED BY SANJEEB MUKHERJEE



FOOD INFLATION (COMBINED)
Inflation (%)
Source: MoSPI



हिन्दुस्तान पेट्रोलियम

हिन्दुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड

HINDUSTAN PETROLEUM CORPORATION LIMITED

(A Maharatna Company)

REGISTERED OFFICE : 17, JAMSHEDJI TATA ROAD, MUMBAI - 400 020

Website : www.hindustanpetroleum.com, E-mail: corphqo@hpcl.in, CIN No: L23201MH1952GOI008858

पंचकवो का महारत्न

PENINSULA LAND LIMITED
CIN: L17120MH1871PLC000005

Regd. Office: 1401, 14th Floor, Tower-B, Peninsula Business Park, GanpatraoKadam Marg, Lower Parel, Mumbai - 400 013. Phone: +91 22 6622 9300
Email: investor@peninsula.co.in | Website: www.peninsula.co.in

NOTICE OF CONVENING EXTRA-ORDINARY GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE (VC)/OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

NOTICE is hereby given that the Extra-Ordinary General Meeting ("EOGM") of Peninsula Land Limited ("the Company") will be held on **Monday, June 03, 2024 at 03.00 PM. (IST)** through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") facility being provided by National Securities Depository Limited ("NSDL") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 05, 2020, General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, General Circular No. 10/2021 dated June 23, 2021, General Circular No. 19/2021 and 20/2021 dated December 08, 2021, General Circular No. 21/2021 dated December 14, 2021, General Circular No. 03/2022 dated May 05, 2022, General Circular No. 11/2022 dated December 28, 2022 and General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 and other applicable Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") hereinafter referred to as ("MCA Circulars") and Circular number SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, Circular number SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and Circular No. SEBI/HO/CFD/POD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 hereinafter referred to as ("SEBI Circulars"), collectively referred to as ("Relevant Circulars"), to transact the business as set out in the Notice calling the EOGM, without the physical presence of the Members of the Company at a common venue. Members attending the EOGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

In accordance with the relevant circulars, electronic copies of the EOGM Notice along with the Explanatory statement will be sent in due course, only by email to all those members, whose names appear in the Register of Members/Registrar of Beneficial Owners maintained by the respective Depositories as on Friday, May 03, 2024 and whose e-mail addresses are registered with the Company/Depositories. The EOGM Notice along with the Explanatory statement will also be available on the Company's website at www.peninsula.co.in, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com. The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast their vote on the resolution set out in the Notice of the EOGM. The remote e-voting shall remain open from Thursday, May 30, 2024 (9.00 am) to Sunday, June 02, 2024 (5.00 pm). Further, the Register of Members will remain closed from Thursday, May 30, 2024 to Monday, June 03, 2024 (both days inclusive). Additionally, the Company is also providing the facility of voting through e-voting system during the EOGM ("e-voting") to those members who could not cast their vote(s) by remote e-voting. The Detailed procedure for e-voting before the EOGM ("remote e-voting") as well as during the EOGM ("e-voting") and participation in the EOGM through VC/OAVM, has been provided in the notes to the notice of the EOGM which will be sent in due course.

The Members who are holding shares in physical mode or who have not registered their email addresses are requested to refer to the Notice of the EOGM for the process to be followed for obtaining the User ID and password for casting their vote through remote e-voting. In order to receive the Notice, Members are requested to register/update their email addresses with the Company.

Instructions for updation of email addresses/Bank account mandate:

- In case shares are held in physical mode, members are requested to provide folio no., name, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card) and AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to support@purvashare.com.
- In case shares are held in demat mode, members are requested to provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested copy) and AADHAR (self-attested copy) to support@purvashare.com.
- Alternatively, Members may send an e-mail request to evoting@nsdl.com.in for obtaining User ID and Password by providing the details mentioned in Point (a) or (b) as the case may be.

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the EOGM and in particular, instructions for joining the EOGM and manner of casting votes through e-voting.

For Peninsula Land Limited
Sd/-
Mukesh Gupta
Company Secretary & Compliance Officer

Date: May 09, 2024
Place: Mumbai

EXTRACT OF THE STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024

Particulars	Standalone Results				Consolidated Results			
	Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended	
	31.03.2024	31.03.2023	31.03.2024	31.03.2023	31.03.2024	31.03.2023	31.03.2024	31.03.2023
	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited
Total Income from Operations	1,21,532.51	1,14,444.69	4,61,637.51	4,66,192.35	1,21,653.27	1,14,573.31	4,61,969.14	4,66,498.61
Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	3,312.06	4,391.84	19,153.13	(11,914.91)	3,124.28	4,712.87	20,500.27	(9,983.92)
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	3,312.06	4,391.84	19,153.13	(11,914.91)	3,124.28	4,712.87	20,500.27	(9,983.92)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	2,842.75	3,222.62	14,693.83	(8,974.03)	2,709.31	3,608.32	16,014.61	(6,980.23)
Total Comprehensive Income/(Loss) for the period [comprising Profit / (Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	3,229.71	3,231.37	15,447.16	(9,116.31)	3,137.76	3,627.28	16,788.70	(7,293.81)
Reserves (excluding Revaluation Reserves)			39,610.83	26,294.49			45,502.41	30,844.33
Paid up Equity Share Capital (Face value ₹ 10/- each)	1,418.55	1,418.55	1,418.55	1,418.55	1,418.55	1,418.55	1,418.55	1,418.55
Basic and Diluted Earnings Per Share (₹) (of ₹ 10/- each) (not annualised)	20.04	22.72	103.58	(63.26)	19.09	25.43	112.89	(49.21)
Net Worth	41,029.77	27,713.43	41,029.77	27,713.43	46,921.35	32,263.27	46,921.35	32,263.27
Outstanding Debt	60,253.69	64,517.22	60,253.69	64,517.22	62,813.12	67,048.30	62,813.12	67,048.30
Capital Redemption Reserve	105.27	105.27	105.27	105.27	106.83	106.83	106.83	106.83
Debt Redemption Reserve	625.00	625.00	625.00	625.00	674.38	725.36	674.38	725.36
Debt Equity Ratio (Times)	1.47	2.33	1.47	2.33	1.34	2.08	1.34	2.08
Debt Service Coverage Ratio (Times)	1.52	1.49	1.14	(0.21)	1.41	1.65	1.15	(0.02)
Interest Service Coverage Ratio (Times)	5.56	6.82	6.92	(1.45)	5.20	6.95	6.90	(0.83)

- Notes :**
- The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 and 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results is available on the Company's Webpage - (<http://www.hindustanpetroleum.com/financial>) and Stock Exchange websites (www.bseindia.com) & (www.nseindia.com).
 - The Board has recommended issuance of bonus equity shares in the ratio of one equity share of ₹ 10/- each for every two equity shares of ₹ 10/- each held, subject to approval by the members of the Corporation.
 - The Board has also recommended the final dividend of ₹ 16.50/- (pre-bonus) per equity share having face value of ₹ 10/-, which translates into final dividend of ₹ 11/- (post-bonus) per equity share having face value of ₹ 10/-, for FY 2023-24, subject to approval by the members of the Corporation. This is in addition to the interim dividend of ₹ 15/- (pre-bonus) per equity share paid during the year by the Corporation.
 - Previous period figures have been regrouped, wherever necessary.



By order of the Board
Hindustan Petroleum Corporation Ltd.
sd/-
Rajneesh Narang
Director - Finance
(Whole - time Director)
DIN - 08188549

Follow us on: [f](#) /hpcl [X](#) /hpcl [@](#) /hpcl [Hindustanpetroleum74](#) [in](#) /hpcl www.hindustanpetroleum.com

Place : New Delhi
Date : May 09, 2024

द.आफ्रिकेत प्रवाशांना घेऊन जाणारे विमान धावपट्टीवरून कोसळले, १० जण जखमी

नवी दिल्ली, दि.९ : दक्षिण आफ्रिकेतील सेनेगलमध्ये प्रवाशांना घेऊन जाणारे बोईंग ७३७ विमान धावपट्टीवरून कोसळल्याचे वृत्त आहे. या घटनेत १० जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. अघघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या विमानानुन एकूण ७८ प्रवासी प्रवास करत होते. टेक-ऑफ करताना विमानाच्या डाव्या पंखाला आणि इंजिनला आग लागली.

नाशिक : पुरातत्व विभागाच्या २ लाचखोरांना अटक

नाशिक, दि. ९ : प्रतिनिधी कंपनी सुरू करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळावे म्हणून पुरातत्व विभागाच्या दोन अधिकाऱ्यांनी लाच मागितली आणि ती स्वीकारताना नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. त्यामध्ये या विभागाचे संचालकांचा देखील समावेश आहे पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक आरती मृगाल आळे (४१, रा. पलेंट पे १७, अनमोल नयनतारा, राणेनागर) आणि संचालक तेजस मदन गर्गे, रा.मुंबई यांना तब्बल दीड लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत वेगिहाथ पकडले. तक्रारदार यांना कंपनी सुरू करण्यासाठी पुरातत्व विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र लागत होते. त्यासाठी त्यांनी पुरातत्व विभागाकडे अर्ज केला होता. हे प्रमाणपत्र देण्यासाठी आरती आले यांनी दिलांक ६ मे रोजी दीड लाख रुपयांची लाच मागितली होती, ही लाच स्वीकारताना पथकाने रेगिहाथ पकडले. आरती आले यांनी तेजस गर्गे यांना तुमच्या हीश्याचे पैसे कोणाकडे देऊ असे विचारले होते, गर्गे यांनीही लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती, त्यामुळे त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आल आहे. पोलीस निरीक्षक एन. बी. सूर्यवंशी, सहाय्यक निरीक्षक सुवर्णा हंडोरे ,हवालदार सचिन गोसावी, अविनाश पवार यांच्या पथकाने अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

लागली. या घटनेनंतर सेनेगलची राजधानी डकारजवळील मुख्य विमानतळावरील उड्डाण बंद करण्यात आली .

शेजाल केतान शाह आणि नर्मला शाह
Central Bank of India

शाखा कार्यालय: एकन्ही रोड शाखा
३८८, हीरा हाऊस, एकन्ही रोड, मुंबई-४००००४. दूर: २०२२-२३८२३५२५, २३८८७६३५,
ई-मेल: bmmun0631@centralbank.co.in, वेबसाईट: www.centralbankofindia.co.in

(नियम ८(१) अंतर्गत तत्वा सूचना

ज्याअर्जा, अर्जादोखारीत सेंट्रल बँक ऑफ इंडिया, चर्चोटेत शाखेचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिम्बुलियुव्हेरान अॅण्ड रिकन्स्रुक्शन ऑफ फनान्शियल अॅन्ड अॅन्ड एफोर्मिटेड ऑफ सिम्बुलियुटी इंस्टीट्यूट (अॅन्ड), २००२ अनुसारा व सदर कायद्याच्या कलम १३(२) व १३(२) सहाय्यचिता सिम्बुलियुटी इंस्टीट्यूट (एफोर्मिटेड) कलम, २००२ च्या नियम ३ अंतर्गत प्राप्त अधिकाऱ्यांचे ०९.०९.२०२४ रोजी मागणी सूचना वितरित केली होती आणि त्या सूचनेनुसार कर्जादारी श्री. संदीप पांडुरंग कोर्करेकर आणि सहकर्जादारी श्रीमती सानिका संदीप कोर्करेकर यांना सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांचा आत दिनांक ३०.११.२०२३ रोजी देय मुद्दत राहण अधिक व्याज असलेली रक्कम रु.७,७९,९२२.७७ (सव्हे सत लाख एकावन्न हजार दोनोवे ब्याएणी आणि पैसे सव्हावन्न फसन्न) अधिक दिनांक ०९.०९.२०२४ पासून एकम जमा होण्याच्या तारखेपर्यंत पुढील व्याज अधिक शुल्क जमा करण्याबाबत कळविण्यात आणे होते.

कर्जादारी यांनी सदर सूचनेचा प्रमाण कल्प्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जादारी/सह-कर्जादारी व सर्वसामान्य जनतेस देण्यात येत आहे की, प्राधिकृत अधिकाऱ्यांनी असलेल्या खालील स्वाक्षरीकव्णीची सक्कुरियटी इंस्टीट्यूट (एफोर्मिटेड) कलम, २००२ च्या नियम ८ सहाय्यचिता कलम १३(४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकाऱ्यांचे मालकीच्या मालमत्तेना ६ मे, २०२४ रोजी तत्वा घेतला आहे.

विशेष: कर्जादारी व सर्वसामान्य जनतेस सूचना देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यावहार्य करू नये असे कोणतीही व्यवहार हे सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्याकडे दिनांक ०९.०९.२०२४ रोजी देय मुद्दत राहण अधिक व्याज असलेली रक्कम रु.७,७९,९२२.७७ (सव्हे सत लाख एकावन्न हजार दोनोवे ब्याएणी आणि पैसे सव्हावन्न फसन्न) अधिक दिनांक ३०.११.२०२३ पासून अधिक रक्कम जमा होण्याच्या तारखेपर्यंत काररादारी लागू व्याज/अमुक्त व्याज व इतर शुल्क जमा करावी.

कर्जादारीचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३चे उपकलम (८) च्या तरतुदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उल्लंघन आहे.

स्वावर मालमत्तेचे घण्टे

पलेंट क्र.७०९, क्षेत्रकळ ४६०.की.फु. कापेटे डब, ७वा मजला, सी विंग, वॅन्केटर पार्क इमारत, गाव कोळीवली, कल्याण (प.), विंगलरेतेत अर्जिन एन.क्र.२(भाग), गाव कोळीवली, कल्याण (प.) आणि चर्चसिमा: पुरा: सानिका शाह सोसायटी; पश्चिम: मोळकी जमीन; उत्तर: ए वी वी विंग; दक्षिण: गोळड धास सोसायटी.

सही/-
प्रशांत कुमार, प्राधिकृत अधिकारी,
मुख्य व्यवस्थापक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया

Public Notice

Notice is hereby given that Mrs. Yogni Manish Ruparel, Mrs. Neepa Nirmal Shah and Mrs.Sejal Ketan Shah is the present Legal Owner/Member of Building No. 3, Wing F and Flat No. 4,(3-F-4) on ground floor, Majithia Nagar Cooperative Housing Society Ltd., S. V. ROAD, Near Milip Cinema, Kandivali (W), Mumbai -67, having 5 fully paid-up shares of Rs. 50/- from 1336 to 1340 Share Cert No. 268 (hereinafter referred to as "the said flat") and "the said society").

That the originally the said flat 3-F-4 was OWNED AND ACQUIRED by MR. PARSHOTTAM B KANOJIA on Ownership basis who then became a Bonafide member of Majithia Nagar Cooperative Housing Society Ltd. The said MR PARSHOTTAM B KANOJIA sold the said flat to MR. HITESH L. MAJITHIA, MR. DINESH L. MAJITHIA, MR. ANIL L. MAJITHIA & MRS. VIJYA L.MAJITHIA vide agreement for sale dated 23-08-1988. The said MR. HITESH L. MAJITHIA, MR. DINESH L. MAJITHIA, MR. ANIL L. MAJITHIA & MRS. VIJYA L.MAJITHIA sold the said flat to MR. DEVENDRA M. SHAH vide agreement for sale dated 14-06-2002. The said MR. DEVENDRA M. SHAH sold the said flat to MRS. YOGINI MANISH RUPAREL, Mrs. NEEPA NIRMAL SHAH AND MRS. SEJAL KETAN SHAH vide agreement for sale dated 06-10-2015 and the same was transferred by the society in the share cert. on 20-09-2023.

Mrs. Yogni Manish Ruparel, Mrs. Neepa Nirmal Shah and Mrs. Sejal Ketan Shah intend to sale his said flat 3-F-4, in the Majithia Nagar CHSL to my client.

The intending purchaser my client in respect of the said flat no. 3-F-4, Majithia Nagar CHSL (the said flat) through their ADVOCATE MONA L VORA, at A-1, Vinet Apartment, Majithia Nagar Compound, S.V.Road, Kandivali (W), Mumbai -67, hereby invites any claims, demands, and objection from any person/persons, Bank, Financial Institution or anybody having any claim, right, title, shares and interest of whatsoever nature over the same by way of sale, mortgage, lien, exchange, gift, inheritance, trust, legacy, maintenance, adverse legacy possession, leave and license or otherwise howsoever are hereby required to make known within 14 days from the publication of notice, with copies of such documents and other proofs on the above mentioned address. If no claims, demands, and objections are received within a period prescribed above after expiry of notice period, the present LEGALOWNER /MEMBER Mrs. Yogni Manish Ruparel, Mrs. Neepa Nirmal Shah and Mrs. Sejal Ketan Shah is free to deal and sale to my client in respect of the said flat No. 3-F-4, on ground floor, Majithia Nagar Cooperative Housing Society Ltd., S. V. ROAD, Near Milip Cinema, Kandivali (W), Mumbai -67, in the said society.

S/D
MONA LAXMICHAND VORA
ADVOCATE HIGH COURT

Place: Mumbai
Date: 30-04-2024

NOTICE
HDFC BANK Limited
Registered Office: (HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai, Maharashtra 400013)

NOTICE is hereby given that the certificate(s) for the undermentioned securities of the Company has/have been lost/stolen and the holder(s) of the said securities/ applicant(s) has/have applied to the Company to release the new certificate. The Company has informed the holders / applicants that the said shares have been transferred to IEPF as per IEPF Rules.

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to release the new certificate to the holders / applicants, without further intimation

Name of 1st holder	Name of 2nd holder	Folio No.	No. of shares/ Certificate (Rs. 10/- FV) No(s)	Distinctive No.(s)
As per share certificate name - AMITA SHAH (Present Name)	ADVAITA SHAH (Present Name)	0025742	100 shares & Face Value- 10/-	46743 74374271-74374370
AMEETA SURENDRA-KUMAR SHAH)	(ADVAITA O JALAN)			

Place : VADODARA
Date : 10/05/2024

Name of Applicant :
AMEETA SURENDRA KUMAR SHAH & ADVAITA O JALAN

RESINS & PLASTICS LTD.
सीआयएन:यु२५२०९एमएच१९६१पीएलसी०१२२२३

नोंदीकृत कार्यालय:
ए-८, मोरोड इंडस्ट्रियल इस्टेट, एमआयडीसी, क्रॉस रोड बी, स्ट्रीट क्र.५, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३. दूर.क्र.:(०२२) ६९९८७०००,
ई-मेल:info@resplast.com, वेबसाईट:www.resplast.com

सूचना

गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरणाकडे कंंपनीचे समभागांचे हस्तांतरण

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १२४(६) (कायदा) सहाय्यचिता गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतर व परतवा) अधिनियम २०१६ (नियम) च्या तरतुदीनुसार वित्तीय वर्ष २०१६-१७ रकम ७८ सलग वर्ष किंवा अधिक काळाकरिता दावा न केलेली लाभांश वरिष्ठ गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) कडे हस्तांतर करणे आवश्यक आहे.

कंपनीने आयईपीएफच्या खाल्यात ज्या संबंधीत भागधारकांचे शेअर्स हस्तांतरित होण्यास पात्र आहेत त्या सर्वाना योग्य कारवाई करण्याकरिता सदर निमाणाअंतर्गत वैयक्तिक पत्रव्यवहार करण्यात आला आहे. कंपनीने अशा भागधारकांची यादी कंपनीच्या www.resplast.com under "Investors" Section वेबसाईटवर उपलब्ध केली आहे.

यासंदर्भात कृपया खालील बाबींची नोंद घ्यावी:

अ. वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास: दुय्यम भागप्रमाणपत्र वितरित केले जातील आणि आयईपीएफकडे हस्तांतर केले जातील. तुमच्या नावे असलेले मुळ भागप्रमाणपत्र सहाजीकच रद्द समजले जातील.

ब. विद्युत स्वरुपात भागधारणा असल्यास: तुमचे डिमॅट खाते आरईपीएफकडे हस्तांतरणासाठी पात्र शेअर्सकरिता या कडे जाईल.

जर ३१ जुलै, २०२४ पर्यंत कोणताही वैध दावा प्राप्त न झाल्यास कंपनीकडून पुढील कोणताही सूचना न देता आयईपीएफकडे समभाग हस्तांतरणाची प्रक्रिया केली जाईल. कृपया नोंद असावी की, संबंधित भागधारकांना दावा न केलेली लाभांश रकम व शेअर्स अशा दोन्हीवर नमुना आयईपीएफ-५ ऑनलाईन अर्ज करून आयईपीएफ प्राधिकरणाकडून पुन्हा दावा सांगता येईल आणि त्याची वास्तविक प्रत कंपनीकडे नमुना-५ मध्ये विहित आवश्यक दस्तावेजांसह नोंद नमुना स्वाक्षरीनुसार स्वाक्षरी करून वास्तविक प्रती पाठवाव्यात. कृपया नोंद असावी की, दावा न केलेले लाभांश व शेअर्स जे सदर नियमानुसार आयईपीएफकडे हस्तांतर केले आहेत त्या संदर्भात कंपनीवर कोणताही दावा सांगता येणार नाही.

वरीलबाबत काही प्रश्न असल्यास भागधारकांनी कृपया संपर्क कंपनीचे निबंधक व हस्तांतरण प्रतिनिधी मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पता: सी-१०९, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोडी (प.), मुंबई-४०००८३, दूर. ०२२-४९९८६२७०, फॅक्स: ०२२-४९९८६०६०, ई-मेल:iepf.shares@linkintime.co.in.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये रेडिन्स अॅण्ड प्लास्टिक्स लिमिटेडकरिता सही/- सुनिता सतपालकर सीएफओ व अनुपाल अधिकाऱी

जहीर नोदीस

सर्व संबंधितास या जहीर सुचनेबारे असे कळविण्यात येते की, श्री. कळीकरन अर्जुन पाटील हे मोजे गजोदेली येथील घर क्र. GHA-GHO-0163, लेखा क्र. GH0000654502 ता. जि. ठाणे, याचे मालक होते. श्री. कळीकरन अर्जुन पाटील यांचे दि. २७.०८.२०२० रोजी निधन झालेले आहे व त्यास १) श्रीमती विठ्ठलबाई कळीकरन पाटील (पत्नी) २) श्री योगेश कळीकरन पाटील (मुलगा) ३) श्री रमेश कळीकरन पाटील (मुलगा) हे वारस आहेत.

तरीदेखील सदर मालमत्तेवर कोणत्याही इतरमात्रा, व्याखतीचा वा संशयेचा वास्तव्याने, गुणान, धान, बोजा, दावा, फिकी, अडलावणवण, भाडेपट्टा इत्यादीचा वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध व अधिकार अस्तव्यास राहणारी वीटरीस प्रिसेड झाल्यापासून ७ दिवसांचे आत लेखी कागदोपची पुराव्यासहित अॅन्ड. भ्रष्टाचि दि. ठाऊक, २०५ पिसे भाईरुस विल्डिन्ग, न्यू गोवळानगर रोड, बालाजी ज्वेलर्स जवळ, भाईरुस पूर्व. ता. व जि. ठाणे-४०११०५ यावर आपली हरकत नोंदवावी. अन्यथा तसा कोणावादी व कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध व अधिकार नाही. व असल्यास तो सोडून दिलेला आहे. कोणत्याही येईल ह्याची संबंधितांनी नोंद घ्यावी. कायदेपत्रची पुराव्यावित्ता आलेल्या हरकतीचा विचार केला जाणार नाही.

सही
अॅन्ड. भक्ती वि. ठाऊक
वकील, उच्च न्यायालय

जहीर सूचना

माझे अशीरी श्री. अशोक कल्याण करगुटकर हे फ्लॅट क्र.४, तळमलना, विंग ४ सीओआय स्टायट शिगत को-ऑपरेटिव्ह होमिंग सोसायटी लिमिटेड, राम नगर, एच.एच. रोड, बोविवली (पश्चिम), मुंबई-४००१०३ या जागेचे मालक आहेत. संपत्तीवर्ती श्री. अशोक कल्याण करगुटकर यांच्या नावे अनुक्रमे क्र.४४१ ते ४४५ असलेले भागप्रमाणपत्र क्र.८९ वितरित केले होते. सदर घरा भागप्रमाणपत्र हे सुमारे १९९२ मध्ये घर स्वतंत्रताच्या वेळी हारलेले आहे आणि सोसायटीने माझ्या अशिलताना मुळ भागप्रमाणपत्राद्वारे मुझ्या भागप्रमाणपत्र वितरित केले. माझ्या अशिलताना सदर फ्लॅट जगा भागी बरीददाराकडे विक्री करण्याची इच्छा आहे आणि सोसायटीने माझ्या अशिलताना नावे वाटपपत्र वितरित केले, जे त्यांच्याकडून सुमारे १९९२ मध्ये त्याचे घर स्वतंत्रता राहणाने हारले. आता माझ्या अशिलताना सूचना नावे सर फ्लॅट जागेबाबत दिनांक १८.०३.२०२४ रोजी नवीन वाटपपत्र वितरित करण्याची सोसायटीला विनंती केली आहे.

जर कोणता व्यक्ती/बँकस, वित्तीय संस्थेस सदर फ्लॅट जागेवर फिकी भागधार वास्तविक, ताबा, विक्री, भाडेवा, ताण, अधिपार, बळीस, न्यास, मालकी हक्क, परवाना, कायदेशीर हक्क, पराश्चा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा/आपेक्षे असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपची पुराव्यांसह खाली दिलेल्या पत्त्यावर खालील स्वाक्षरीताना यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, कोणताही दावा नाही किंवा दावा असल्याने ते त्याम किंवा स्वमित्तित अशा अर्थाने आणि अशा तऱ्याच्या संदर्भातच विक्री व्यवहार पूर्ण केला जाईल.

सही/-
(श्री. एस.शेखवत)
वित्तिल उच्च न्यायालय
प्लॅट क्र.३३/डी-०९, गोपोंड-१, बोविवली
(प), मुंबई-४०००९२
दिनांक: मुंबई दिनांक: १०.०५.२०२४

बालगोपाल कमर्शियल लिमिटेड
सीआयएन: एल११०९एमएच१२१पीएलसी६६६९१

प्लॅट क्र.बी-००२, डिमेंस वेग, उपाध्याय कंपाऊंड, चम हाऊस, जिजामाता रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००९३

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिथी वार्षिक वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु.लाखात)

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही		संपलेले वर्ष	
		३१.०३.२४	३१.१२.२३	३१.०३.२३	३१.०३.२४
		लेखापरिक्षित	अंशगणितरित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१	कार्यवळानालून एकूण उत्पन्न	१६२००६९	१५६६१३४०	(२७२६३४७)	८२३३९५२
२	कालावधीकरिता निवळ नफा (अथवा) निवळ नफा/किंवा भाडोदार बाबुरद	३९३३३६२	३९६५५५९	(३८९६३४६)	१५४९३८६
३	कसूरु कायदाकीकरिता निवळ नफा/(तोटा)		३९६५५५९	(३८९६३४६)	३९१६६३८
४	अवयवात्मक नफा आणि/किंवा निवळ नफा/बाबन्तर	३९३३३६२	३९६५५५९	(३८९६३४६)	१५४९३८६
५	कार्यान्तर कालावधीकरिता निवळ नफा/(तोटा)	३७४२२५७	३७४३०५१	(३७४६५५५)	१५२६६२२
६	कार्यान्तर कालावधीकरिता एकूण संपन्न (कार्यान्तर)	३७४२२५७	३७४३०५१	(३७४६५५५)	१५२६६२२
७	सममाण भाडवून (दरिणी मुल्य रु.५० प्रती)	१६५५०००	१६५५०००	१६५५०००	१६५५०००
८	संश्लेष (पुनर्वित्तितले संश्लेष) मालीक वर्गच्या (अथवा) निवळ नफा/किंवा भाडोदार बाबन्तर (कार्यान्तर)			१३०६६६६	(१०९८०८८)
९	उत्पन्न प्रतिभाग (रु.५०/-प्रत्येकी) (वार्शिकीकरण नाही) (अखंडित व खंडित करालेखनकरिता)				
अ. मूळ		२-२७	२-२४	(२-२९)	७-७७
ब. सोमिकृत		२-२७	२-२४	(२-२९)	७-७०

टिप:

- सही (लिपिटी अॅण्ड अडर डिक्लेरेशन रिक्वायरेमेंट) सुचनेनुसार २०१९ च्या विंग ३३ अन्वये रटिन एक्सचेंजसह सार्वजनिक करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर माहितीसाठी उतास आहे. वैयक्तिक वित्तीय निष्कर्षांचे संग्रह नमुना रटिन एक्सचेंजच्या वीबसाईट व कंपनीच्या www.bcommercial.org वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
- कंपनीच्या लेखासमितीने पुर्विल्लितले निष्कर्षांचे केले आहे आणि ०९ मे, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाने मान्य करून गेलेल्या आहेत.

बालगोपाल कमर्शियल लिमिटेडकरिता सही/-
विजय नारायणसागर पारदार व्यवस्थापकीय संचालक
सीआयएन:०९१०३३०

Bal Bhagwan Shikshan Prasarak Mandal, Ahmedpur Sector-5, Plot No. 9, Charkop, Kandivali (West), Mumbai 400067

TENDER NOTICE

Sealed Tenders are invited by the President / Joint Secretary Bal Bhagwan Shikshan Prasarak Mandal, Sector-5, Plot No. 9, Charkop, Kandivali (West), Mumbai 400067 for supply and installation of 75" and 65" Interactive Flat Panel Display with Android 13 along with content

Sr. No.	Particulars	Oxford Public School, Charkop, Kandivali (West)	Oxford International School, Kandivali (East)	Oxford International School, Nanded
1	75-Inch Interactive Flat Panel Display (IFPD) with Android 13	2	21	13
	• Onsite Warranty for 3 years Delivery & Installation			
2	65-Inch Interactive Flat Panel Display (IFPD) with Android 13	7	4	25
	• Onsite Warranty for 3 years, Delivery & Installation			
3	OPS (i5, 8 GB RAM, 1 TB SSD) Windows License Copy (PERPETUAL)	59	25	38
4	1. CBSE Content	47		38
5	2. MH Board Content	46		
6	3. Teacher's Training			

- Last date of submission of completed Tender- From 13.05.2024 to 17.05.2024 during office hours
- Date of opening tender at Mumbai Office : 18.05.2024 at 11:00 am, Locoal Office, Sector-5, Plot No. 9, Charkop, Kandivali (West), Mumbai 400067
- Management reserves the right to accept or reject any tender

Sd/-
Joint Secretary
Bal Bhagwan Shikshan Prasarak Mandal,
Charkop, Kandivali (West)
Contact Mobile No. : 986394892